

५२. सर्व सन्माननीय सदस्यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सोमवार, दिनांक ५ जुलै, २०२१ रोजी सुरु होणाऱ्या सन २०२१ च्या द्वितीय (पावसाळी) अधिवेशनाकरिता गुरुवार दिनांक ६ मे, २०२१ रोजी चक्रानुक्रम वितरित करण्यात आला होता. त्यानुषंगाने सोमवार, दिनांक १७ मे, २०२१ रोजी पहिल्या टप्प्यात मा.सदस्यांकडून स्वीकारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नांचे सदस्यनिहाय बॅलट मंगळवार, दिनांक ८ जून, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

प्रचलित कार्यपध्दतीनुसार बॅलट काढतेवेळी उपस्थित असलेल्या सदस्यांचे तारांकित स्वीकृत प्रश्नांचे पाच फेऱ्यांमध्ये सदस्यनिहाय बॅलट काढण्यात येते. तसेच अनुपस्थित असलेल्या सदस्यांचे याच पध्दतीने त्यानंतर लगेचच पाच फेऱ्यांमध्ये सदस्यनिहाय बॅलट काढण्यात येते. बॅलटची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तारांकित स्वीकृत प्रश्नांचा प्राथम्यक्रम मा.सदस्यांकडून प्रपत्रकामध्ये भरून घेण्यात येतो. त्यानुसार तारांकित स्वीकृत प्रश्नांची संगणकीय प्रणालीमध्ये विधानपरिषद प्रश्न कक्षामार्फत नोंद घेऊन ते अद्यावत केले जातात.

महाराष्ट्र विधानपरिषदेतील प्रश्न या संसदीय आयुधावरील संपूर्ण कार्यवाही ऑनलाईन पध्दतीद्वारे करण्यात येत असल्याने विधानपरिषद बॅलट प्रक्रियेत सुस्पष्टता व पारदर्शकता राहण्याच्यादृष्टीने सदस्यनिहाय बॅलट काढून झाल्यानंतर तारांकित स्वीकृत प्रश्नांचे प्राथम्यक्रम भरण्याची कार्यवाही यापुढे मा.सदस्यांच्या लॉगीनमधून मा.सदस्य अथवा त्यांनी प्राधिकृत केलेले प्रतिनिधी यांच्यामार्फत QIS या संगणकीय वेब प्रणालीमध्ये भरून अद्यावत करण्यात येईल. जेणेकरून मा.सदस्यांना त्यांचा स्वीकृत प्रश्न त्यांच्या इच्छेनुसार जो प्राथम्य क्रमावर आवश्यक आहे. तो क्रमांक दर्शवून अद्यावत करता येईल व ही संपूर्ण प्रक्रियेस ते स्वतः किंवा त्यांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी यांच्याकडून करण्यात येणार असल्याने ती गोपनीय स्वरूपाची राहणार आहे.

मा.सदस्यांनी प्राथम्यक्रम देण्याची प्रक्रिया यावेळेपासून Online करण्यात आली असून त्यास मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांनी मान्यता दर्शविली आहे. त्यानुसार दिनांक ८ जून, २०२१ रोजी बॅलट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याचदिवशी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत मा.सदस्य यांनी स्वतः किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींनी तारांकित स्वीकृत प्रश्नांचे प्रपत्र Online पध्दतीने भरून अद्यावत करण्यात यावे.

विधान भवन,
मुंबई.
दिनांक : ३१ मे, २०२१

राजेन्द्र भागवत
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

प्रति :

- (१) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सर्व मा.सदस्य
- (२) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी
- (३) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील सर्व कक्ष
- (४) संगणक कक्ष / MKCL कक्ष